

November 16, 2023

The Secretary
BSE Limited
Pheeroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: **533261** 

The Secretary
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5<sup>th</sup>Floor
Plot No- 'C' Block, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai-400 051

Scrip Code: EROSMEDIA

Sub: Submission of Clipping of the Un-audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023, published in newspaper under Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended)

Dear Sir(s),

In terms of Regulation 47(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), the Financial Results of the Company have to be published in at least one English language National Daily Newspaper circulating in the whole or substantially the whole of India and in one Daily Newspaper published in the language of the region, where the registered office of the listed entity is situated within 48 hours of conclusion of the Board Meeting.

Accordingly, please find enclosed herewith the clippings of the extract of Un-audited Financial Results (consolidated with the footnote of standalone) for the quarter and half year ended September 30, 2023 published in "The Free Press Journal" and "Navshakti" dated November 12, 2023.

You are requested to kindly take note of the above.

Thanking you,

Yours faithfully

For Eros International Media Limited

Vijay Thaker

VP-Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

Alibaug: The bodies of 11 persons killed recently in a factory fire in Raigad district have been handed over to their families, even as the company has declared a payout of Rs30 lakh for each of the victims' kin, a police official

said on Saturday. As the bodies were badly charned, ONA tests were conducted to ascertain the identity of the victims, the police official said. The bodies were handed

# No bail for cheating MBBS students

PMLA court has denied bail to SCSES treasurer Appasaheb Deshmukh for siphoning ₹65 cr

CHARUL SHAH JOSHI / Mumbai

The special Prevention of Money Laundering Act (PMLA) court has refused to grant bail to Appasaheb Deshroukh, the 61-year-old former treasure of Shri Chhatrapati Shivaji Education Society (SCSES) that ran a college booked for laundering Rs65.7 crore collected as fees from students.

Noting the manner in which the money was siphoned and the proceeds of crime were integrated, special judge MG Deshpande held that the accused would cause disappearance of evidence during the Enforcement Directorate (ED) probe if bail is granted.

The court noted that out of Rs65.7 crore, Rs4.12 crore went into Deshmukh's account 'The ED claimed that he integrated the cash with his agricultural and business income, claiming that the proceeds were imtainted.

The court observed that there are multiple FIRs lodged all over Maharashtra by parents. "It cannot be ignored that innocent parents had put their entire life earnings on stake to get MBBS ad-

### **MEASURES TAKEN FOR RELIEF**

■ May 2016, president of the Admission Control Conunittee (Mumbai) imposed a fine of Rs20 lakk per

- Directed to deposit 10% thereof within 10 days
- Remaining amount to be paid within 90 days
- The board decided to regularise the admissions
- Institution failed to make payment and 95 students

mission for their children," thecourtsaid, adding that the accused knew it would amount to breach of the

Supreme Court order against huge fees for MBBS admission in management quota The judge said it also wasted one to two years of students academic life

As per the complaints, the society started a medical college in the name of Institute of Medical Science and Research Centre (IMSRC) in 2011. It is claimed that IMSRC granted MBBS admission for 2012-13 and 2013-14 (100 seats per year), 85 seals in government quota and 15 seats in management quota After 2013-14, the permission was not renewed by the Medical Council of India. The permis sion for seats under the management quota was for two years, which wasn't extended.

## WHERE DOES IT BEGIN OR END?



Parking contractors are said to be using more than balf the road at the turning point towards NCPA

## Clean chit to cops in death of man who jumped off bldg

URVI MAHAJANI/ Mumbai

The Bombay High Court has given a clean chit to the Bhandup police in the death of a 28-year-old man who jumped to his death from the 18th floor of a building in 2017 under the influence of ganja. Convinced that the colicehavenotlest anyangle untouched the court said there was no need for fluther probe or transfer to any independent agency

The HC was hearing a petition filed by the man's father seeking investigation by an independent agency He had alleged that the po-

licedidnot probe thematter properly. The man worked with an MNC in Powai and was staying in a rented flat in Bhandup. He had jumped tohis death on May 2, 2017.

During the probe, the police recorded the statements of seven witnesses, including his friends. It submitted a closure report to the magistrate on October 15, 2019, which was accepted.

Advocates Meghashyam Kocharekar and Amit Ghag, appearing for the father, argued that the police recorded the witness statements two years after the incident Also, the building watchman's statement was not

The judges noted that the man was with his friend and had consumed ganja on the day of the incident, and it had an effect on him. After receiving a phone call, he was under tremendous pressure and started talking incoherently While his friends tried to pacify him, he sud-denly jumped out of the window. The deceased spoke to his sister and his fiancée on a conference call and stated in mequivocalterms that he was having a party with his friends and they had con-

sumed ganja

plaint in the case was lodged by a constable, who was on patrolling duty and stopped when a crowd gathered at Bhatia Baugh, near Bora Bazar Chowki.

that Shaikh was holding the bamboo stick that was used to assault his friend. Sagar's friend had told the police that the two fought as Shaikh had lent Sagar money, which he refused to

## Life in jail for killing friend over money

CHARUL SHAH JOSHI / Murribai

The sessions court has sentenced a 31-year-old man to life im prisonment for fatally assaulting his friend over a monetary dispute in June 2020. The accused as well as the deceased were both drug addicts and used to reside on the pavement near Azad Maidan.

As per the prose-The cution case, on June 15, 2020, accused hit Mohammad the victim with a Salim Shaikh bamboo stick on and Sagar had his head till he a fight during which Shaikh succumbed hit Sagar on his head with a bam-boo stick. The com-

The constable claimed

Shaikh, in his defence, claimed that Sagar had stolen some articles and was trying to flee when he slipped and fell on the footpath, sustaining injuries. Denying being present on the spot, he claimed that Sagar was a drug addict and fellon his own.

The public prosecutor Ranjana Budhwant examined 13 witnesses, including four eyewitnesses. The court accepted the evewitness accounts and found them consistent with CCTV

footage. The court said, "The evidence of prosecution witnesses is cogent, trustworthy and believable. In such circumstances, the defence of the accused is not probable." The court further said, "If accused had no intention to cause his friend's death, he would have stopped after one blow of the bamboo. However, he continued to hit him.

## **NSCI** cashier embezzles employees' Diwali bonus

was with Ramesh Gupta,

the other cashier

A cashier of National Sports Club of India (NSCI), Worli, Sumedh Lade, 42, has been arrested by the Tardeo police on charges of embezzling Rs24.40 lakh from the upmarket club.

According to the police, the manager of the club, Manisha Ghosalkar, lodged a complaint with the police that Lade, who worked as a cashier, had embezzled the money collected as fees from members. Instead of depositing the money in the bank, the cashier helped himself to it.

The police said Ghosalkar told Lade on Friday that he has to deposit the money in the bank so that Diwali bonuses could to given to employees. Lade deposited only Rs5.5 lakh in the club's savings account in Union Bank of India

Particulars

Total Income som Openillons

Man est

Onto: 11.11.2023

Particulars

Total income from operations iner

Net Profit) (Loss) before tax and

3 Ifter Profit Ross) before the after

4 Net Plofit! |Loss) ofter tax and

Earning Per Share for T1Deach)

ex Corp lignal i lerns

exceptional starre Total Comprehensive Income

6 Equity Share Capital

After depositing Rs5.5 lakh, Ghosalkar asked Lade Ashok Bamrecha and Moto deposit more money; but Lade reportedly told the manager that whatever cash he had was kept in the club's locker and the key

han Gidwani. When they questioned Lade, he broke down and

confessed that he had stolen the money Gupta said Lade had collected a total of Rs41.90 lakh in cash from November 4 to November

### Sumedh Lade has been arrested for embezzling ₹24.4 lakh from the upmarket club

Lade told the manager that when Gupta would report for work at 3pm on Friday he would deposit the money in the bank Later, at 3pm, Ghosalkar again called Lade and asked whether he had deposited the money, but Lade could not give a satisfactory reply:

Lade then came to the manager's cabin and said that the money kept in the club's locker was stolen. The manager called in the administrative heads.

VL E-GOVERNANCE & IT SOLUTIONS LIMITED

Valuranque Corporate House, Plot No.93, Read No.16, M.LD.C. Marel, Andhant Park
Membad Maharaphron-192003 2

Oustler Ended

0-@9-2023 30-09-2022 30-09-2023

16634.87

Lin-Audibed

Endled

2233.75

EN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESILTS FOR THE QUARTED 8 HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

10. Out of the total collected amount, Lade allegedly used Rs24.4 lakh for himself On the complaint of

NSCI Club, the police arrested Lade and produced him before a court which remanded him to police custody

An officer of Tardeo police saidthat they are investigating whether Lade committed this fraud alone or there were others involved

Ended

31-03-202

Audited

73231.61

(? in lakhs) oar onded

31-1/ar-23

(Audihed)

75.651

111.968)

(11,968)

(11.978)

7,823

9591

(12,48)

## Road rage: BMC worker convicted

CHARUL SHAH JOSHU Mumbai

The sessions court has convicted a 40 year old BMC employee attached to the fire brigade for assaulting a BEST bus driver in April 2014. The court has refused to grant him benefit of the Probation Act, observing that he too is a public servant and should have been more careful.

On April 30, 2014, the complainant, Vitthal Avhad, was posted at the Wadala depot and was driving the bus on route number 174 to Borivali He was assaulted by Amit Shinde for not letting him overtake

At around 2.19pm, the bus started from Borivali for Wadala On Western Express Highway it was about to enter

Allcargo Logistics Limited

(CN: L63D10MH2004PLC073508)

Regd. Off.: 6°Floor, Alcargo Heuse, CST Road, Kafria, Sarcaciuz(E), Murnba – 400 ti98.

Tel Np.: +91 22 5679 8 100

Website: www.alcargologislies.com Email: Inventor.relations@alcargologislics.com

ict of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter and Hait

Malad when a bike started honking, honking, wanting to overtake, Avhad claimed that when he ignored the biker he overtook the bus, parked in front of it and started abusing him. He forcibly opened Avhad's door, climbed in and slapped him. Later, the conductor driver motorcyclist and witnesses went to the police station

Ingenuity In Motion

St.			Standstone			balkbiloeros	
Sr.	Particulars	Quarter ended September 30, 2023	Guarter ended September 30, 2922	Half year ended So ptember 30. 2023	Quarter ended September 30, 2023	50ptomber 30, 2022	NaW year ended September 30, 2023
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un - Aud Ised)	(Un-Aurdi1ed)	(Un-Audded)	(Un-Audit140)
1	Total Income from Operations	38,443	85,486	74,469	33-0.686	595,488	657,792
5.	Net Profit for the period (before lax, exceptional and/or extra creditary large)	867	11,298	22.993	735	30,975	5.688
3	Net Profit for the period before tax (after exceptional audior extra ordinary dams)	1,880	11,398	24,628	1.748	'31,171	17,8.72
4	Net Profit for the period offers too faller inceptional profitor extra actimary isomal but other share of profits from associates and juri intributes	1,417	ge8.8	21,2:43	1,619	19,548	13.,513
5	Total Comprehensive froome for the people (Compressing profit for the people (after but and Other Comprehensive Income (after 646))	1,360	10.485	21,167	1,283	18,980	12.278
7	Emity Share Capital	4,914	4,914	4,914	4.914	4,914	4,914
В	Asserves (excluding Revaluation Reserve)						
9	Earnings Per Share (Face Value of Rs. 2/ each) For continuing size discontinued operations:						
	1. Basio	0.58	3.62	865	0,59	7.24	2.88
	2 Diviso.	0.58	3,62	865	0.89	7,24	5.88

The above a an eulast of the deather formal of financial results for the quarter and half year uneded Sectember 30, 2023 fled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Disting and Other Cactus to Requirements) Regula stor 2015. The full fermated to Principal Resids are available on the website of the Company or www.alcongreeness.com and website of BSE Livided at https://www.best-discom/.and Netional Stock Exchange of India Limited at https://www.netinda.com/.

The above results have been revineed by the Audi Committee and approved by the Board of Directors of the Cerepany, in Iron Meeting hold on November 19, 2021 responsible.

For and on behalf of the Board of Directors

Allcargo Logistics: Limited Shaelil Karan Shetty Founder & Executive Chairman (DIN:00012754)

### PUBLIC NOTICE y client Mis, LK INFRACON LLP, a Imter

abilty parlnership Firm having their office i C-104. Khandwala Arcade, Khandwala arre, off. Daltary Road, M21ad (East), lumbai - 400 097 has raguested ma to issue Tillo Cortificato pidas property dotacod as the Schedulo hereto as my cheric acquired the Development right vide registered Development Agreement dated 09th Nevember, 2023 registered under St. No. BRL-4-14553-2023 from its owner KURARABAD DARSHAN CHSIL therefore equested me to investigate its title with edevelopment of the same. Any person awing any right, title or inducest including as and liv way of lease, lenancy. Addisonted o any other right relating to the schedule: erry is required to make the same know with relevant documents flottle under signed at his address at Ganesh V. Guola. 1, J.B. Patel Shival Chowk dip Kalpena Hospitel Defrary Road, Malad (East), Mushbal 400 within 14 days from the cate of nublication of this Notice with supporting tocuments, saling which the same shall be readed as rion-existing and walled,

SCHEDULE OF THE PROPERTY I the pieces and as recipitated do a suring 765 Square moters bearing C.T.S. No 278/A/63 of Village-Kurar, Taluta-Boovati Mumbai Subustan; together with Building noan as "KURARABAD DARSHAN TO Standing thereon solated at Tarial legar Road, Bandongo, Kurar Village, Kellad-¡East), Murroai-400097; Bourdad as

Oncrlowards East CTSNo.278-1A1 Diroclowands Wiles: 13 40Mbrs DPROAD, On or lawards North : CTS NO. 278/A/1, On or lower de South CYS NO 278/Au64 Dated this 12th day of November. 2023, (GANESH V.GUPTA

(f in Lakhs)

ADVOCATE

#### 2 Het Produit cast for the period (tiefare IE), exceptional 1100.411 626.31 (542 89) 81303 andlor Strandnary Hemsi Het Productoss for the periodicles each B13..03 (5:12.8)9 Hot Profit (Loss) for the period after tipe 1100 441 468 43 (54293 talles Exceptional and/or Edizoccineny thurs

588 53 Total Compreher beined antitol emacul sei (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensha Income (after Eax)) 6 Fourty Sharp Capital 10595,13 10595,13 105.95,13 105.95.13 7 Other Equity 251239..90 B Earnings For Strare (of R10, - each) for continuity and decorptimedoperations) -(014) (0.51) 0.55 10091

Settiamber 30, 2023 tiled with the Slook Exchanges and p Enguration 33 of the 9881 (LODR) Regulations, 2015. The LITTOR of the List-Audited Financial Result are available on the embalas of the Coordany Webbile Hispodylegovernence are and on Slavi EXITY ETOOLS I AND STEEL IN THE STEEL AND WARRY FOUND TO STEEL STE

**EROS INTERNATIONAL MEDIA** 

Regd. Office: 991/902, Supreme Chardiers, Off. Yeera Desei Road, Ancheri (West), Mumbal . 400/953

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED AS AT 30 SEPTEMBER 2023

Quarter ended on

Unaudited (Unavited)

3,476

3.478

3.470

B.591

30Sep 23 30-Jun 23 33-Sep 20

2,452

111,192)

111.1821

118,1751

9,691

111.65

CIN: L99999MH1994PLC080502

(Unaud ted)

25.229

13.571

13.5711

13.5541

9,588

The above is a correct of the detailed former of Standard the Auditor Figure Result and the country of hell year engine

For VL E-Governance & IT Solutions Limited Dinosk Mandwanu Whole in the heavy Q1N00062532

Half year ended on

Mnaudited)

31,858

(6,211)

(6.211)

(6,176)

9,588

16.46

30-Sep-23

Mondired

8.627

17,7061

17.7061

17,705

9,591

## everest

DATE : NOYEMBER 10. 2023

PLACE & MUMBAL

## **EVEREST INDUSTRIES LIMITED**

CIN: 174999MH1934PLC002093

Registered Office: GAT No. 152, Lakhimapur, Taruka Dindori Nashik - 422202, (Muharashtra) Tel +91 2557 250375/462, Fax +91 2657 250376, @mpofficer@gverdstind.com. www.everestind.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30 September, 2023

			Stand	alona		Consolidated					
\$1. Vo.	Particulars	3 months orded	Corresponding 3 months or ided in the previous year	Half Year ended	Half Year ended	3 months ended	Corresponding 3 months anded in the previous year	Half Year anded	Hall Year ended		
		30.09.2023	30.09.2022	30.09,2023	30.09.2022	30.09,2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022		
		(Unaudited) (Unaudited)	(Unaudited).	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Revenue from operations	31,714.85	35,549.33	80,129.29	80.728 11	30,760.99	35,641.01	79.175.43	80,897 76		
2	Net Profit/(loss) for the period before lax, exceptional items	(348.48)	490.56	7, 136.74	3.935.48	(564 67)	487.72	897.75	3,913.04		
3	Net Profly(loss) for the period before lax, after exceptional items	(34848)	49056	1,89674	3,93548	(564.67)	487.72	1.657.76	3,91304		
বু	Net Profit"(loss) for the perfect after lax , after exceptional items	(387.33)	326.18	1,413,72	2,465 83	(583.52)	323.34	1.174.73	2,443.39		
Б.	Total comprehensive income for the period (after laix)	(374 02)	311 98	1,400.33	2.440.83	(594.19)	291.84	1,157.75	2.402.13		
6	Equity Share Capital	1,577.20	1.570.34	1,577.20	1.570,34	1,577.20	1,570.34	1,577.20	1,570.34		
7	Earnings per share - Basic (1) (not annualised)	(2.33)	2.08	698	1572	(3.70)	2,06	7.46	15.58		
8	Earnings per share - diluted (?) (not annualised)	(2.33)	2.08	8.92	15 72	(370)	2.06	7,41	15 58		

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBt (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterty Financial Rasults are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.0001 and www.melnda.com respectively and on Company's wabsite at www.messatind.com.

Place: Mumbal Date: 10 November, 2023 Ratesh Joshl

For and on behalf of the Board of Directors

Managing Director and CEO

BUILDING SOLUTIONS | ROOFING | WALLS | FLOORS | CEILINGS | CLADDINGS | STEEL BUILDINGS

Additional Information on Standalone financial results is as follows:

The accompanying consolidated and standations financial results have been reviewed by the Audit Committee and accrowed

Pradeep Divivedi

## Notes:

1. The above is an extract of the detailed format of the standarone and consolidated Financial Results for the half year and quarter mided 30 September 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI | Listing Obligations and Disclosure Requiremental Regulations, 2015. The full formal of the standarone and consolidated Financial Results for the half year and quarter ended 30 September 2023 are available on the Stock Exchanges websites, (www.nseindla.com) www.bseindia.com) and Company's websites https://arosmedia.vorld.com/investor-relations-eros/eiml-financial-reports/.

	Q	uarter ende	don	Half Year	Year ende	
Particulars	3(1 Sep 23	38-Jun-23	30 Sep22	30-Sep23	30.Sep 22	31-Mar-23
	(Unauxitud)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	[Unaudited]	Audud
Total income from epecations leet	3,981	915	2.598	4,876	6,418	45.142
Net Profit (Leas) before tax and exceptional items	(1,832)	(8.138)	4,201	19.970	{7,017}	{11,331}
Net Profiti (Loss) before tax a (ter excelitional items	11.832	18,1381	14.2011	19,970	(7.017)	111,331)
Net Profit (Loss) after tex and exceptional items	(1,832)	18,1381	14.2011	19,970	(7,017)	(11,331)
Total Comprehensive Incoma	11,8321	18,13.81	(4,201)	(9,970)	(7,017)	{11,314}

by the Board of Oirectors at its meeting held on 10 November, 2023 For and on behalf of Board of Directors

Executive Director & Chief Executive Officer DIN: 07780146 Uate: 10 November, 2023

#### **PUBLIC NOTICE**

Public Notice is hereby given to all concerned that M/s, G AGRAWAL CONSTRUCTIONS (INDIA) PRIVATE LTD. a Company Incorporated under the Companies Act, have entered into a deal with the Owner Shri Shubham Murlidhar Agarwal who is entitled for 50% Undivided share in respect of the lands bearing Old Survey No.566, New Survey No.219, Hissa No.1A, adm. 4810 Sq. Meters and Old Survey No.566, New Survey No.219, Hissa No.2, adm.2660 Sq. Meters and (iii) Old Survey No.566, New Survey No.219, Hissa No.6, adm. 880 Sq. Meters in aggregate admeasuring 8350 Sq. Meters of revenue Village Bhayander, Taluka & District Thane, at Bhayander (W), Mira Bhayander Municipal corporation, (the said properties) Municipal and Our company has purchased and acquired the said 50% undivided share from the abovenamed owner together with his all rights, title and interests in respect of the said land properties. It is hereby informed to all concern that not to deal with the said property in any manner whatsoeve without the confirmation of my company, otherwise the developers. flat purchasers, banks, financial institutions or any on have purchased or acquired any rights in respect of the said properties. All concerned parties will have to face the consequences at their entire risks, costs as expenses which please note it well. Office at Gautam Agrawal, 8, Goverdhan, 150 Feet Road, Near Flyover, Next to HDFC Bank, Bhayander (W), Thane-401101.

Thane: dated 12th day of November, 2023. Sd/-M/s. G AGRAWAL

CONSTRUCTIONS (INDIA) PRIVATE LTD.

## PUBLIC NOTICE Public Notice is hereby given to all concerned that M/s. G AGRAWAL

PRIVATE LTD. through its director

Gautam P. Agarwal, have entered into a deal with the Owners (1)

Kishankumar J. Kedia (Marwadi), (2)

Lalitkumar Mahavir Kedia, (3) Ashokkumar Mahavir Kedia & (4)

Arilkumar Mahavir Kedia in respect of the lands bearing (1) S. No.62, S. No.130/1(p) CTS No.560, adm.1659.10 Sq. Mtrs, (2) S.

No.560/1, adm.10.20 Sq. Mtrs, (3) S. No.560/2, adm.18.70 Sq. Mts, (4) S. No.560/3, adm.18.70 Sq. Mts, (5) S.

No.560/4, adm.18.70 Sq. Mts, (6) S. No.560/5, adm.82.10 Sq. Mts, (7) S.

No.560/6, adm.21.80 Sq. Mts, (8) S.

No.560/7, adm.20.50 Sq. Mts., (9) S. No.560/8, adm.15.40 Sq. Mts., (10) S.

No.560/9, adm.20.30 Sq. Mts, (11) S. No.560/10, adm.13.10 Sq. Mts and (12) S. No.560/11, adm.13.70 Sq.

Mts., all of Village Malad, Taluka Borivali, MSD, at S. V. Road, Malad

(W), Mumbai-400064, (the said properties) and my company has

agreed to purchase and acquire the

said properties from the owners abovenamed. It is hereby informed to

all concern that not to deal with the

said property in any manne

whatsoever without the confirmation

of the said company, otherwise the

developers, flat purchasers, banks, financial institutions or anyone have

purchased or acquired any rights in respect of the said properties, all

concerned parties will have to face

the consequences at their entire

risks, costs and expenses which

please note it well. Office at Gautam

Agrawal, 8, Goverdhan, 150 Feet

Road, Near Flyover, Next to HDFC

Thane: dated 12th day of

401101.

November, 2023.

Bhayander (W), Thane-

CONSTRUCTIONS (INDIA)
PRIVATE LTD.

Sd/

M/s. G AGRAWAL

CONSTRUCTIONS

Regd, Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off, Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari, Mumbai - 400 060, India Tel. No. 022-3084 2200 : Fax No :022-3084 2201 CIN : U64100MH2016PLC285960 Statement of Unaudited Financial Results for quarter ended September 30, 2023

**FUTUREFONE LIMITED** 

Particulars	Quarter Ended 30/09/2023	Quarter Ended 30/09/2022	Previous year ended 31/03/2023
200000000000000000000000000000000000000	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	28	38	0.42
Net Profit/(Loss) for the period	5000500	VVOCANO	
(before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(0.74)	(0.25)	(19.50)
<ol> <li>Net Profit/(Loss) for the period before tax</li> </ol>	575-275	100/05/21	60.6000001
(after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.74)	(0.25)	(19.50)
Net Profit/(Loss) for the period after tax	2010-07	5,579,290	9072722077
(after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.74)	(0.25)	(19.50)
<ol><li>Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss)</li></ol>	1000000	700,000	THE PART
for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	(0.74)	(0.25)	(19.50)
Earning Per Share (EPS) :	(m.mar)	on non	20.700
(i) Basic (in ₹)	(0.01)	(0.00)	(0.18)
(ii) Diluted (in ₹)	(0.01)	(0.00)	(0.18)
7. Paid up Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00
Securities Premium Account	17)		
Reserve (Excluding Revaluation Reserve)	(5,364.30)	(5,354)	(5,363.22)
10. Net Worth	(4,264.30)	(4,253.72)	(4,263.22)
11. Paid up debt Capital	39,247.81	39,247.81	39,247.81
12. Capital Redemption Reserve	120	14	
13. Debenture Redemption Reserve			
14. Debt Equity Ratio	(9.20)	(9.23)	(9.21)
15. Debt Service Coverage Ratio (DSCR)		00.000	0,000,000
16. Interest Service Coverage Ratio (ISCR)		14	

(1) The above is an extract of the detailed format of guarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the guarterly financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange (BSE) (https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7fl24/959279/corp-announements/)

(2) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the URL (https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7f(24/959279/corp-

**Futuretone Limited** 

Vaibhay Kesarkar Place: Mumbai Director Date: 10/11/2023 DIN: 09140817



## जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआवर्नः एल६३०९०एमएच२००६पीएलसी१६१११४ ''नों. कार्यालयः सी/७०६, प्रमुख प्लाझा, कार्टीनल प्रेप्तीयस रोड, होली फीमेली चर्च समोर, चकाला, अंघेरी पूर्व, मुंबई–४०००९९. ईमेल: ir@jfll.com, वेबसाईट: www.jfll.com, द्.: +११-२१-६१०४३७००

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

				लेम						जि <b>त</b>	(रु. लम्बांत ईप	।।एस वगळून)
तपशील		संपलेली विमार्ह	0.58		अर्थ वर्ष	संपलेले वर्ष		संपलेली विमार्ह			अर्थ वर्ष	संपलेले वर्ष
तपशाल		30.05.2023			provident and a second	The second second second				177.50000	21.11.15.1	CONTRACTOR OF THE PARTY OF
प्रवर्तनात्न एकुण उत्पन्न		\$8,308.87	A CONTRACTOR OF THE PARTY.	the bouttom of the second state	ter a market transport to the last A series	and the second second second	A CONTRACTOR OF THE PARTY OF TH	११,६८८.८९				87.04.707
	6,687.78	41,501.11	10,310.01	10,114.14	12,001.40	81,041.61	1,100.99	11,900.01	40,416.40	40,000.88	48404.61	84080.44
अखंदित कामकाजातून कालावधीसाठी निञ्चळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	(१४०.१७)	(३०४.९५)	(९२.₹८)	(४४५.११)	48.84	64.44	(१५६.१८)	(₹00 <u>.</u> ₹9)	(११२.२५)	(४६४.१५)	11.99	36.78
अखंडित कामकाबातून कालावधीसाठी किवळ नफा (कर पूर्व आणि अपवादात्मक बार्बीनंतर)	(३३९.५७)	(३०४.९५)	(87.90)	(६४४.५१)	48.84	८५.५५	(३५५.५८)	(३०७.९७)	(११२.२५)	(६६३.५५)	<b>११.</b> ३३	36.28
अखंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बाबीनंतर कंपनीच्या मालकांना देय)	(३३९.५७)	(303.09)	(3.63)	(६४२.६३)	88.68	Ę.06	(३५६.६४)	(३०८.३७)	(२२.१०)	(६६५.०२)	48,88	(४१.२६)
खंडित कामका बातून कालावधीसाठी निव्बळ नका (करोत्तर आणि अपवादात्मक बाबीनंतर, कंपनीच्या मालकांना देय)	_	-	_		_		-			-	-	
अखंडित आणि खंडित कामकावात्न कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन, कंपनीच्या मालकांना देव)	(\$\$.3¢)	(308.82)	0.83	(६४०.२५)	<b>१०</b> ६.२ <b>९</b>	<b>₹0.</b> ₹8	(३५६.६७)	(३०७.५२)	3.93	(६६४.२०)	<b>८</b> ₹.७५	(१२.६४)
सम भाग भांडवल	7,370.88	7,370.88	9,880.09	7,370.88	\$,840.08	2,320.88	२,३२०.६८	२,३२०.६८	₹,₹€0.0₹	7,370.56	7,250.09	7,370.88
अखंडित कामकाजासाठी प्रति समभाग प्राप्ती (अवर्षिक) (प्रति ज्ञेअर ह. ५/- चे दर्जन सूल्व) मुलभृतः सौम्बिकृतः	(\$0.0) (\$0.0)	(0.54) (0.54)	(\$0.0) (\$0.0)	(₹.₹८) (₹.₹८)	o.k\$ o.k\$	0.08 \$0.0	(১৬.০)	(0.55) (0.55)	(0,50) (0,50)	(t.ss.f) (xs.f)	0.33 0.33	(0.09) (0.09)
अधंदित आणि खंदित कामकाजासाठी प्रति समभाग प्राप्ती (अवार्षिक) (प्रति शेअर रु. ५/- चे दर्शनी मृल्य) मुलभृतः सौम्बिकृतः	(\$0.0) (\$0.0)	(0.54) (0.54)	(0.03) (0.08)	(₹.₹८) (₹.₹८)	68.0 68.0	\$0.0	(১ <i>৬</i> .০) (১ <i>৬</i> .০)	(0,55) (0,55)	(0,50) (0,50)	(t.vx.j) (t.vx.j)	0. <del>2</del> 3 0. <del>2</del> 3	(0.09) (0.09)

टीपाः १. वरील माहीती म्हणने सेनी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्नलोनर रिकायरमेंटम) रेगुलेशन्म, २०१५ च्या रेगुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या अलिस आणि एकत्रित अलेखागरीक्षित नितीय निकार्यांच्या निवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वितीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jll.com वर आणि एनएसईची (www.nseindia.com) व बीएसईची (www.bseindia.com) ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. २. आवस्थकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

ठिकाणः मुंबई दिनांकः १० नोव्हेंबर, २०२३

रिचर्ड फ्रान्सीस श्रेकनथ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

## The spirit of Mumbai is now 94 years old!

(Amt In Lakhs)

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तहकुबीची सूचना

सुनना याद्वारे देण्यात येते की, कंगनी-या सभासदांनी २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा जी गुरुवार, ९ मोर्जेनर २०२३ रोजी पेण्याचे नियोजित होते ती गणपुतीं नग्रत्यामुळे तहकुन करण्यात आली आहे ती आता वैयक्तीकाँध प्रत्येक संबंधित भागधारकांना कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या तुरतुरीनुसा संबत बाध्यकाचे पारवित्येत्या अभा २००४। वार्षिक सर्वमाध्यक मधेता बोत्तविकाऱ्या मन्त्रोत तमट बेजीते कामकाज करण्यासाठी पुस्तार, १६ नोव्हेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. ऑडिओ/व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे घेण्यात येणार आहे.

रिझाँल्यलन प्रोफेलनच्या आवेलातां ठिकमा : नाशिक दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२३ शेतुबंधन इन्फ्रास्ट्रक्चर लिपिटेड करिता सीए संदीय महेश्वरी

EI:05

## इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड

सीआयणन:एल१९९९एमएच१९९४पीएलसी०८०५०२ नॉद. कार्यालच : ९०१/९०२, सुप्रिम चेंबर्स, बीरा देसई गेड लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३ ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्थ वर्षासाठी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

	तपशील	से	बी संपलेली तिमा	ही	रोजी संघले	ले अर्थ वर्ष	रोजी संपलेले वर्ष
		30- <b>स</b> र्ट-२३	३०-व्य-२३	३०-सप्टॅ-२२	३०-सप्टॅ-२३	३०-सप्टॅ-२२	३१-मार्च-२३
		(अलेखगरिशत)	(अलेखगरिधत)	(अलेखापशिक्षत)	(अलेखगरिधित)	(अलेखग्परिक्षित)	(लेखापशिक्षत)
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निब्बळ)	5,254	7,857	24,228	4,570	39,646	194,548
4	कर व अपवादम्बक बाबीषूर्वी निज्वळ नफा/(तोछ)	3,805	(११,१८२)	(३,५७१)	(3,50ξ)	(६.२११)	(११,१६८)
9	कर पूर्व अधवादात्मक बार्जीनंतर निव्वज नफ/(तीटा)	३,४७६	(११,१८२)	(३,५७१)	(300,0)	(६.२११)	(११,१६८)
×	कर आणि अपवादात्मक बाबीनतर निव्वल नफा/ (तेटा)	₹,¥%∘	(११,१७५)	(3,448)	(७,७०५)	(६,१७६)	(309,55)
4	एकूण सर्वसमावेशक उत्पन	368	(६७)	2,986	989	Ę,1960	\$53,6
Ę	समभाग भांउवल	9,493	9,498	4,466	8,488	9,466	9,498
w	प्रति समभाग ज्ञामी (अत्येकी इ. १०/- चे)		50 Sec.	20 01	95 Sec.	1000 00	50 E
	मूलभूत	3.53	(११-६५)	(9.68)	(6.03)	(६.४६)	(38.55)
	सीम्बिकृत	3.52	(११.६५)	(50.8)	(6.03)	(६,४६)	(37.86)

Sd/-

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स औड दिस्वलोबर रिवचाक्पॉटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचॅबसकटे साद केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या अर्थ वर्ष आणि विभावीसाठी अलिस व एकवित विलीय निष्कर्षांच्या तपशिलवार विकाणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या अर्थ वर्ष आणि तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित वितीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एवस्केंबच्या वेबसाईटस् (www.nseindia.com/www.bseindia.com) तसेच कंपनीची वेबसाईट https://www.eros ancial-reports/ वर उपलब्ध आहे.

तपशील	सो	जी संपलेली तिया	ही	रोजी संघले	रोजी संपलेले वर्ष	
	३०-सप्टॅ-२३	३०-व्य-२३	३०-सप्टॅ-२२	३०-सप्टॅ-२३	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२३
	(अलेखापरिधित)	(अलेखमस्थित)	(अलेखणार्गकात)	(अलेखणारिधात)	(अलेखापरिधित)	(लेखगरिवित)
प्रवर्तनातून एक्ष्म उत्पन्न (मिञ्चळ)	3,968	989	7,496	8,005	5,886	84,883
कर व अपवादात्मक बाबीपूर्वी मिञ्चळ रका/ (रोटा)	(१,८३२१)	(2,33)	(8,909)	(4,900)	(6,089)	(११,३३१)
कर पूर्व अगवादात्मक बार्बनितर मिञ्चळ नफा/ (तोटा)	(5\$5,5)	(८,१३८)	(8,308)	(9,900)	(6,089)	(११,३३१)
कर आणि अपवादात्मक बार्बीयंतर निञ्चळ नफा/ (तोटा)	(5\$5,5)	(6,₹36)	(8,308)	(9,900)	(6,089)	(११,३३१)
एकुम सर्वसमावेशक उत्पन्न	(१,८३२)	(367,3)	(8,20%)	(9,900)	(650,0)	(₹₹,3₹¥)

 सोबतचे एकतित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि १० नोव्हेंबर, २०१३ रोजी झालेल्या यांच्या वैठकी ते संचालक मंडळाने मंजूर केले.

ठिकाण : मुंबई

यंनानद यंग्यानगतनीचे आणि प्रार्थ सही/-प्रदीप द्विवेदी कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

टीआयएन: ०७७८०१४६

(६, लम्बात)

### जाहीर नोटीस

दिनांक : १० नोव्हेंबर, २०२३

मे. सागर बार, सीएल - ३, अनुज्ञारी क्र. ७०, ही अनुज्ञामी शॉप नं. ७, रतनमाल महल, एल. जे. रोड, माहिम (प.), मुंबई-४०० ०१६ वा ठिकाणी श्री. विश्वनाथ वि. वायक्ळ व श्री. सुगम एस. गांधी व श्री. योगेश विश्वनाथ वादकुळ वांचे नावे भागीदारीत कार्यरत असून सद्यस्थितीत अनुज्ञामीचे अनुज्ञामीधारक/ भागीदार त्यांच्या वैवन्तीक अडचणीमुळे त्यांना अनुज्ञानीचे व्यवहार चालविण्यास सारस्य नसल्याने त्यांच्या परीचयाच्या श्रीमती काया राजु भुमरे रा. पाचोड (बु.) ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) गांच्या नावे हस्तांतरीत/वर्ग करणेबाबत विनंती सदर अनुश्रमीचे अनुश्रमीधारक/भागीदार श्री. सुगम सदानंद गांधी व श्री. बोगेश विश्वनाय वायकूळ वांनी या कार्यालयास केलेली आहे. तरी याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपास्न ८ दिवसांच्या आत ''अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला, फोर्ट, मुंबई-४०० ००१" या पत्त्यावर पाठवावी, जर वरील मुद्तीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्वास मे. सागर बार, सीएल-३, अनुज्ञाती क्र. ७० ही अनुज्ञातीमधून त्री. सुगम सदानंद गांधी व श्री. योगेश विश्वनाथ वायकुळ यांची नावे कमी करून सदर अनुज्ञामी श्रीमती छावा राजु भुमरे यांच्या नावे भागीदारीत वर्ग/हस्तांतर करण्यात येईल.

स्वाक्षरीत/-जिल्हाधिकारी, मुंबई शहरकरिता

#### फॉर्म बी जाहीर उद्घोषणा (इसॉल्व्सी जेंद्र वैकारली बोर्ड ऑफ इंदिय (निकिटेशर प्रेसेस) रेप्युलेशन्स, २०१६ च्या रेप्युलेशन १२) जीवनुदा प्रविदेशिय प्राप्त्येट लिमिटेड १२ वे, २०११ बर्ग्गीट कर्न्ड्स ने सब बांबीट कर्वद्रशस्य स्थापोची तारीध कॉफीट कर्नहार =वा अंवर्गंत श्यापित/ वैदर्शकृत आहे ते प्रापिकरण क्षेत्रीट कर्नवाचा क्षेत्रीट अवदेन्टि क्रंत् क्षेत्रीट कर्नवाचा क्षित्रेड सामस्तिट बु*०४९९९एम्* वर्ग्यन्तिकी २१७३८ आपर्वेटिविकेशन स व्यंत्रीरेट वर्णकाचे ग्रीलीकृत वार्गातन न गुध्न વાર્યાતવાત. ૨૦૦, રેઇ વચતા, જી કેઇન , મદાવ્યા કુલો છેઠ, યુલુંદ પૂર્વ, યુંવર્ટ, યુંવર્ટ, યુંવર્ટ, પદાાણ, ગાલ, ૨૦૦૦૮૨. बांचीट कर्वप्रस्थी समाप्त सुरू होन्याची तारीख १० गोर्बंबर, रे०रेड धमानक म्हणून कृती करणारे गाहार व्यवधानिकाने यान माणि वेंड्चीकृत क्रमांक काः रेतारेचा इच्यांन्युची रिझांन्युका प्रोफेशान्य प्रापन्देर वितिरेक्ष इसोल्ब्स्सी प्रेक्सिकस एनीटी केंद्रश्रेष्ट्रत : अधीनीनीआव/आवर्षीई-००९३/ आवर्षीष्ट \$13035-13/4006K च्याः रेवानेचा इत्यांन्यूनी रिक्रांत्युवन प्रोचेशकाय प्राप्त्येट निरिटेड, १०१, वार्किया संस्थित २, अंग्रा सेड १, च्याना एवजानहीती, संबेधे पंद्रकार चेंट्रपेकृत अवलेला व्यापकाचा पता पूर्व, मुंबई-४०००१३ पत: रेतारेच इच्छान्य्यी रिझानुसन प्रेफेनकच प्रकट्ट लिस्टिड, एत आणि इपेल १०१, बार्वकम् आर्टियम् २, ब्रांस सेद्र ए. क्याला एपआवदीती, अंपेरी रर वर्षे कर बरणार्थं अंदिर सरिध 3505/60/35

बाद्रों सुनव रेंग्यत मेरे की, समाकीन राष्ट्रीय कंपनी निमी जानाविकरण, तुंबई संदर्शत कंसे शितंब १० संबंदेश, २०२३ रोजी

अंबपुटा मर्जिसेसा प्राथकुट विविदेश ज्या मरावाशना कारणाच्या तुत्री श्रावक वाल १९ वाल्या १० वाल्या, १०२३ मंत्री अंबपुटा मर्जिसेसा प्राथकुट विविदेश ज्या स्टेबक्टिस मंत्रा प्राप्त प्रीत्मागककार्य मान स. १० व्यामित कारामा १० दिस्मा, १०२३ किया व्यापूर्ण व्याच्या प्राप्त पुत्रम सहस्य स्टाप्ता संस्थाया गर्म. विविद्य मन्त्रीती पुराचांत्रह व्याचे पुत्रमे सहस्य स्टाप्ता संस्थाया गर्म. व्याचेसा स्टाप्ता विव्य इत्यपुर्णिक माण्यासूच प्राप्त कार्यमा, एस्टाप्त स्टाप्त विव्य इत्यपुर्णिक माण्यासूच प्राप्त कार्यमा, (१८७६)कारणां विव्यक्त कार्यो पुत्रमे साह कार्य मुख्ये द्वारा कार्यम्य एचे ठोल.

(१२७६)रूको निर्मित्यक प्रतेम दानान त्यांने दान प्राप्त न केनाम इच्यांन्यूनो जंब केन्द्रत्यां बाँड जोक क्रीका (१४४०००००००) विद्यांन्युक्त प्रतेम वर्षेर कॉवॉट यामको रेजुलेकका, २०१६ अंतर्यत कॉवॉट इच्यांन्यूना निर्मानुकत प्रोपेस स्टब्सन १२७६केटआंट्रोर सार्र केलेले दाने कतम १८ अंतर्यत साद्य केन्याने मात्रस्थात नेतील.

असित पुना रेगामेचा इच्योक्क्यची दिलोक्पूतन प्रोचेशकल प्राप्तवेट तिनियेशने प्राप्तिकृत स्थापकिता रुपांत्रकारी प्रोप्तेत्रकार प्रमुख सर्वाय स्थापकारी प्रोप्तेत्रकार प्रयुव रोहची क्षत्रका स्थापकी प्राप्तिकार प्राप्तिकार गाँची बनांव : आमीकीआप/आपीई-००९२/ आपीए-१/२०२२-२३/५००३४ अधिहरतांकाचे अभिकार १५ मार्च, २०२४ पर्यंत वैम पताः १०१, काकिया व्यक्तिम २, ब्रांश रोड १, क्काला एवजामधीती, अंपेरी पूर्व, पुंबई-४०००५ ह

विशांकः १२ गोर्खेक्ट, २४२३ ठिकाणः मुंबर्द

utagrip m in, cumih

ओमकारा ॲसेटस रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कॉर्बोरिट कार्यालयः कोहिन् स्केश्स, रेज्या मन्ता, एन.सी. केलका वर्ण, जार.जी. गटकरी चीक, दादर (पण्चिम), मुंबई – ४०००२८

#### कञ्जा सूचना (स्थान मिडबतीबरिता) जोडपत्र-१४ (निवम ८(१) परा)

ज्याअर्थी, भारत को -ऑपरेटिल् बैंक (मुंबई) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिनयुण्टायक्षेत्रन अन्त रिकन्स्ट्यशन ऑफ फायनान्त्रिअल असेटस अन्त एन्फोर्सिट ऑफ सिनयुण्टी इंटरेस्ट ऑक्ट्र २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता निवम ३ अन्वरे प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २३,०८,२०१९ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार/सह-कर्जदार १) मे. गणपती एंटरप्राईजेस प्रोप. प्रवीणचंद नरिंदरनाथ सेहगल, प्रवीणचंद सेहगल (एचव्एफ) चे कर्ता, २) प्रवीणचंद नरिंदरनाथ सेहगल आणि गौरव प्रवीणचंद सेहगल, ४) पूजा गौरव सेहगल वांना स्चनेतील एकुण नम्द रक्षम क. ८,००,२२,३७८/- (रुपये आठ लाख बावीस हजार तीनशे अठ्ठ्यात्तर मात्र) एकतित सह प्रदानाच्या दिनांकापर्यंतचे पुढील व्याज, परिव्यय प्रभार इ. या रक्तमेची परवपेड सदर सूचनेच्या

प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेड ने दिनांकित १४.०८.२०१९ रोबीचा नोंट्णीकृत अभिज्ञस्तांकन करार मार्कत ओमकारा पीएस ०९/२०१९-२० ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून मे. ओमकारा असेटस् रिक-स्टूक्शन प्रायव्हेट लिमिटेड च्या नावे संबंधित ताणासह वरील कर्ने स्रातेच्या संपूर्ण वकीत कर्जच्या सर्व तिच्या अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध अभिहस्तांकन केले. कर्जांच्या सदर अभिहस्तांकनाला अनुसदन ओएआरपीएल संपूर्ण थकीत देव च्या वसुली आणि तारणाच्या

अंगल करण्यासाठी तकदार खाला आहे. रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार/सह-कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार/सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस वाद्वारे सूचना देण्यात येते की, निग्नस्वाधरीकारांनी ओमकारा एआरसीचे प्राधिकृत अधिकारी वा नात्याने त्वांना प्रदान करण्यात आलेल्वा अधिकारांचा वापर करून सिक्युरिटावज्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युपिटी इंटपेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १४ अन्वये दिनांक १०.११.२०२३ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार/महामदार आणि सर्वक्षामान्य जनतेस याद्वारे इत्राग देण्यात वेतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही

#### व्यवहार ओमकारा एआस्त्रीच्या भाराअधीन राहील. स्थावर मिळकतीचे वर्णन

१) मुंबई शहराच्या नोंदणीकृत उप किल्हा आणि किल्हा, लोबो कंपाऊंड, साकी नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२ मधील बृह-मुंबईमधील गाव मोहिली वेथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सर्ले क्र. १५, हिस्सा क्र. ७, सर्ले क्र. ५२, हिस्सा क्र. १६ (भाग), सीटीडीएफ क्र. ७१७ आणि ७१७/१ ते ६ धारक जमिनीच्या भाग आणि विभागांवर बांधकामित दिलकम सेंटर अशा जात हमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थित श्रांप क्र. २२, मोबमापित १९०० चौ. फू. चटई क्षेत्र आणि सीमाजद्वतेश्रमाणे: पूर्व: नवीन सेंटर, पश्चिम: अंघेरी कुर्ला रोड, उत्तर: आकृती ऑर्किड, दक्षिण: मेहरा

२) मुंबई शहराच्या नोंदणीकृत उप जिल्हा आणि जिल्हा, लोबो कंपाऊंड, साकी नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२ मधील बृह-मुंबईमधील गाव मोहिली वेथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सर्व्हे क. १५, हिस्सा क. ७, सर्व्हे क. ५२, हिस्सा क. १६ (भाग), सीटीडीएफ क. ७१७ आणि ७१७/१ ते ६ धारक जमिनीच्या भाग आणि विभागांवर बांधकामित दिलकप सेंटर अशा जात हमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्थित कार्यालय परिसर क्र. ४०७, मोजमापित ११७४ चौ. फ्र. चटर्ड क्षेत्र आणि सीमाबद्धतेत्रमाणे: पूर्व: आकृती ऑर्किट, पश्चिम: अंधेरी कुर्ला रोट, उत्तर: अमर

इंडस्ट्रीज, दक्षिण: रोड/पॉक्रीका इंडस्ट्री. दिनांक: १०-११-२०२३ (प्राधिकृत अधिकारी) ठिकाण: मुंबई ओमकारा ॲसेटस रिकन्स्ट्रक्शन प्रा लि करिता (ओमकारा पीएस ०९/२०१९–२० ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यस्त)



## हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १५६, मेकर चेंबर्स ४।, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

सीआवएन : एल६११००एमएच१९८१पीएलसी०२४७७४, दृ.०२२-२२०४३२११ फॅक्स-०२२-२२०४३२१५ वेबसाईट : www.hariyanagroup.com, ई-मेल आयडी: secretarial.hariyana@gmail.com, आयएसओ प्रमाणित (१४००१:२००४/९००१:२००८/३००००:२००९)

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचे अलिप्त आणि एकत्रित विवरण

अ.	तपशील		अन्तिप्त						एकवित					
前.			संपलेली तिमारी		संपलेल	अर्थ वर्ष	संपलेले वर्ष		संघलेली तिमाही		संपलेल	अर्थ वर्ष	संपलेले वर्ष	
		30-RVZ.,-93	३०-जून,-२३	३०-सप्टें.,-१२	३०-सप्टॅ.,-२३	30-HZ.,-99	३१-मार्च-२३	३०-सप्टें.,-१३	३०-जून,-२३	३०-सप्टें.,-११	३०-सप्टें.,-१३	३०-सप्टें.,-२२	३१-मार्च-१३	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिश्चित)	(लेखापरिक्षित)	
1	प्रवर्तनापासून एक्ष उत्पन	9,068.30	4,585.20	-	₹¥,७३०.४०	9\$2.39	4,800.23	9,068.30	4,585.80	ø	₹¥,630.80	9\$.39	4,800.23	
3	कालाक्षीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसम्प्रापण बाबीमूर्व)	<b>Ę</b> ₹8.84	(\$80.8£)	\$2.29	797.96	<b>₹</b> ₹. <b>९</b> ८	488.68	<b>Ę</b> ₹¥.88	(38.08€)	10.05	703.96	१२.२१	440.04	
3	करपूर्व करलावधीकरीता निव्वळ सफा(+)/तीटा (-) (अपवादात्सक आणि/किंवा अन-स्साधारण बाबी परचात)	<b>ξ</b> ₹8. <b>४</b> ५	(₹¥.0¥Ę)	86.69	39.46	<b>₹</b> ≩. <b>९</b> ८	455.65	<b>E</b> \$x.88	(3%°5%)	<b>₹16.18</b> 4	39.505	<b>१२.२</b> १	५६०.०५	
8	कर पश्चात कालावधीकारता निव्वळ २%।(+)/तोटा(-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	492.28	(\$80.7K)	79.88	388.90	<b>છ.</b> 4૬	¥₹८.३५	497.28	(380.38)	74.96	388.92	4.08	४१०.५४	
4	कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा/तोटा (कर परवात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (कर परवात) समाविष्ट)	483.38	(\$8.9°58)	₹७.₹₹	388.90	9.45	¥\$0.33	497.78	(389.38)	74.96	388.86	4,64	४०९,५०	
Ę	समभाग भांडवल	<b>Ę</b> ₹Ę.Ę७	६१६.६७	<b>Ę</b> ₹Ę,Ę७	<b>Ę</b> ₹Ę,Ę७	<b>ERE.E</b> 10	<b>६१६.६७</b>	585.50	६१६.६७	5,85,50	६१६.६७	585.50	686.60	
19	राष्ट्रीव (पुर्नमुल्याकीत राष्ट्रीव वगळून) मणील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	-		१३,५८१.३२	7-		-	-	-	१३,५८१.३०	
4	त्रती समधाग प्राप्ती (ईपीएस) -मूलभूत व सीम्बिकृत	9,50	(4.53)	0.88	3.40	0.83	Ę.186	4.50	(५.६३)	0.83	3,₹8	0.05	<b>6.66</b>	
- 11	(६.) (दर्शनी मृत्य : ६. १०/- प्रति सममाग)	4.50	(4.53)	0.77	3.90	0.83	€.186	₹.६०	(4.53)	0.83	3.90	90,08	<b>ξ.ξξ</b>	

ठिकाण : मुंबई

तारीख : ०९ नोव्हेंबर, २०२३

वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि ०९ नोर्लेबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या समेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंबूर करण्यात आले.

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही साठी आकडेवारी ही ३० सप्टेंबर, रोजी संपलेल्या अर्च वित्तीय वर्षाच्या संदर्भात अलेखापरिक्षित आकडेवारी आणि ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही साठी आकडेवारी (अलेखापरीक्षित) दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे. हे वित्तीय निष्कर्ष कंपनी ॲक्ट २०१३ चे कलम १३३ सहवाचता कंपनीब (इंडियन अकडर्जेटिंग स्टॅन्डर्डस्) रूल्स, २०१५ चा रूल ३ आणि कंपनी (इंडियन अकार्केटिंग स्टॅन्डर्डस्) अमेंडमेंट रूल्स, २०१६ पैकी लागू असेल त्या अन्वये विहित केलेल्या इंडियन अकार्केटिंग स्टॅन्डर्ड (इंड एएस) नुसाय

तयार करण्यात आले आहेत. ४. इंड एएस १०८ असे मार्ग निर्माण करतो की सार्वजनिक उपक्रम प्रचालन विभागासंबंधी अहवाल माहिती आणि भौगोलिक क्षेत्रासंबंधी माहिती कळवितो. कंपनीचे प्रचालन मुख्यत्वे व्यवसाय योग्यता वाद्यविष्यात्री संबंधी आहे. इंड एएस १०८ मध्ये व्याख्या केल्वाप्रमाणे "व्यवस्थापकीय दृष्टीकोनावर" आधारित चीफ ऑफोरिंग डिसिजन मेकर (सीओडीएम) कंपनीच्या कामगिरीचे मृत्यमापन करतात आणि भौगोलिक विभागाद्वारे विविध कामागिरी दर्शकांच्या सूक्ष्म अध्यासा आधारे सांधनसंपतीचे वाटप करतात, वित्रीय विवरणे तथार करण्यासाठी वापरण्यात आलेली लेखा तत्वे वैचारिक विभागातील महसूल आणि क्षर्च नीट्विण्यासाठी सातत्याने लाग् करण्यात आली आहेत. कंपनीच्या व्यवसाय विभागाचे, मुंबई आणि भावनगर म्हणून सुख्यत्वे वर्गीकरण करण्यात आले आहे.

कंपनी अँक्ट, २०१३ चे कलम ११३ सहवाचता त्याअंतर्गत जारी करण्यात आलेले संबंधित रूस अन्यो विदित्त केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्टस् ('इंड एएस् ११०') 'क-सॉलिडेटेड फायनान्त्रियल स्टेटमेंट्स् मध्ये मांडण्यात आलेली तत्वे आणि प्रक्रियोनुसार एकतित वितीय विवरण तयार करण्यात आले. एकत्रित वितीय विवरणामध्ये कंपनीची उप कंपनी हरियाणा एअर प्रोडक्टस् आणि कंपनीची सहयोगी हरियाणा एअर प्रोडक्टस् आणि कंपनीची सहयोगी हरियाणा एअर प्रोडक्टस् अविंव लेकव्या हेन्ल्लर्मस्, व्हाईटफिल्ड प्रोजेक्टस्, स्वास्तिक डेन्ह्नमर्स यांच्या वितीय निष्कर्याच्या समावेश आहे.

सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार संलय्न मागील वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वगीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेड सही/-शांतीस्वरूप रेनिवाल संचालक

त्रीआयएन: ०००४०३५५